

“वित्त अधिकारी” महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांना मुंबई “आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक” (Virtual Personal Deposit Account Administrator - VPDA) म्हणून घोषित करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
शासन निर्णय क्रमांक कौविउ-२०२४/प्र.क्र.७०/कौशल्य-१
२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ :-

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/ कोषा प्रशा-५, दि. १४ फेब्रुवारी, २०२४.
- २) Office of the PR. Accountant General (A&E) I, Maharashtra यांच्याकडून अनौपचारिक संदर्भ क्र. NO. TM/Ch.२/UOR no.१५७/कौ.रो.उ.व ना. वि/२०२४-२५/१०९८ दि. १८.१०.२०२४

प्रस्तावना :-

वित्त विभागाच्या सं.क्र. १ येथील दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्र.४४ देयकांद्वारे राज्याच्या एकत्रित निधीतून २७ लहान बांधकामे, ३१ सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर), ३३ अर्थसहाय्य, ३५ भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, ५० इतर खर्च, ५३ मोठी बांधकामे आणि वित्त विभागाद्वारे वेळोवेळी घोषित करता येतील अशा अन्य उद्देश शीर्षांतर्गत (Object Head) राज्याच्या एकत्रित निधीतून आहरित केल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाच्या निधीच्या विनियोगासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकाऱ्यांना "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA)" घोषित करण्याची व्यवस्था व कार्यपध्दती अंमलात आणली आहे. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबईच्या “वित्त अधिकारी” यांना आभासी “वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक” Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA) म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्याच्या एकत्रित निधीतून आहरित केल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान, लेखाशिर्ष- २२३०६११८, ३१- सहाय्यक अनुदाने व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था, लेखाशिर्ष- २२३०६१२७ ३१-सहाय्यक अनुदाने या योजनांकरीता आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई “नियंत्रक अधिकारी” तसेच सहाय्यक संचालक कोकण भवन (लेखा) हे “आहरण व संवितरण अधिकारी” (DDO Code -1201004910) असून, या योजनांकरीता वित्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई-४००००१ यांना “आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक” (Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA)) म्हणून या शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात येत आहे.

2. The Virtual Personal Deposit Account shall be opened under :-

8443 Civil Deposits 00 106 Personal Deposit (00) (02) Virtual Personal Deposit Account	८४४३- दिवाणी ठेवी ०० १०६ वैयक्तिक लेखा (००) (०२) आभासी वैयक्तिक लेखा खाता
-------------------------------------------------------------------------------------------------	------------------------------------------------------------------------------------

३. The Following Conditions shall be applicable to the Virtual Personal Deposit account (VPDA) :-

- 1) The said VPDA shall be subject to Audit.
- 2) The Administrator shall ensure that all rules, regulations, terms, and conditions of the relevant GR have been followed in respect of the said VPDA.
- 3) No amount shall be transferred to the VPDA to avoid lapse of funds.
- 4) VPDA is applicable only for State scheme and not for Central sector and Centrally sponsored schemes.
- 5) The Receipt to the said VPDA shall be only such grants drawn under MTR 44 for 31 Grants in Aid (Non Salary) under the MH 2230 Labour, Employment and Skill Development with CRC 22306127 & 22306118 No amount shall be transferred to VPDA through the Capital Head & Loan heads of expenditure. The Administrator shall timely submit the Utilisation Certificate after incurring expenditure from the VPDA
- 6) The Expenditure from the VPDA shall be as per the Sanction order of the respective Grant.
- 7) The unspent balances under the VPDA shall be credited back to the Consolidated Fund after completion of one year from the date of drawal of the funds/date of credit of amount to the VPDA or the timeline mentioned in the sanction order whichever is earlier.
- 8) The Administrator with the District Treasury Officer shall reconcile the balances under the VPDA at the end of every calendar month.
- 9) The balances shall be reconciled with the AG office and the Treasury Officer shall submit Balance Certificate to A.G. office for confirmation of their balances in the books of A.G at the end of the Financial Year.
- 10) All the conditions/instructions in the Finance Department G.R.No. संकीर्ण /२०२३ प्र.क्र. ११०/२०२३ / कोषा प्रशा-५, दि. १४.०२.२०२४ shall be followed.
- 11) All Rules in Maharashtra Treasury Rules shall be applicable to the VPD.

४. आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (VPDAA) यांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. १४.०२.२०२४ च्या शासन निर्णयातील कार्यपद्धती व अटीचे तसेच यानुषंगाने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धती, अटी व शर्तीचे तसेच मा. महालेखापाल (ले. व अ.) महाराष्ट्र, मुंबई अनौपचारिक संदर्भ क्र. NO. TM/Ch.२/UOR no.१५७/कौ.रो.उ.व ना. वि/२०२४-२५/१०९८ दि. १८.१०.२०२४ अन्वये प्राप्त झालेल्या अटी व शर्तीचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल.

५. सदर शासन निर्णय मा. महालेखापाल (ले. व अ.) महाराष्ट्र, मुंबई अनौपचारिक संदर्भ क्र. NO. TM/Ch.२/UOR no.१५७/कौ.रो.उ.व ना. वि/२०२४-२५/१०९८/दि. १८.१०.२०२४, वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. ३०/व्यय-६, दि. २२.१०.२०२४ व वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र. २७८/२०२४/को. प्र. - ५ दि. २४.०९.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४१०२९१५५१३१४६०३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रणाली गोसावी-यादव)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन)/मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष विधानसभा, मा. सभापती/उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई
५. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, यांचे खाजगी सचिव, विधान भवन, मुंबई
७. सर्व मा. विधानसभा/परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
८. मा. मुख्य सचिव, यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. अ.मु.स./प्र.स./सचिव सर्व मंत्रालयीन विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
१०. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, मुंबई.
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई.
१२. वित्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई.
१३. संचालक (लेखा व कोषागरे), अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
१४. प्रधान महालेखापाल (लेखा व परीक्षा-१ मुंबई /लेखा व अनुज्ञेयता-२ नागपूर) महाराष्ट्र.
१५. महालेखापाल - (लेखापरीक्षा -२/लेखा व अनुज्ञेयता-२), नागपूर, महाराष्ट्र.
१६. आयुक्त, आयकर (TDS) चर्नी रोड, मुंबई / आयुक्त, (TDS) सिव्हिल लाईन, नागपूर-४४४ ००१.
१७. जिल्हा कोषागार अधिकारी, जि.को.कार्या, मुंबई, ठाणे, अपर को.कार्या. कोकण भवन, नवी मुंबई,
१८. आहरण संवितरण अधिकारी, (प्रशा-३) कौ.रो.उ.व ना. विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१९. सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, कौ.रो.उ.व ना. वि. मंत्रालय, मुंबई-३२
२०. निवड नस्ती (कौशल्य-१), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई.